

**PEGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED**55-56, 5th Floor Free Press House Nariman Point,
Mumbai -400021 Tel: -022-61884700Email: sys@pegasus-arc.com URL: www.pegasus-arc.com**PUBLIC NOTICE FOR SALE BY E-AUCTION**

Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the below mentioned Borrower(s), Co-Borrower(s), Guarantor(s) that the below described secured assets being immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, **Pegasus Assets Reconstruction Private Limited acting in its capacity as Trustee of Pegasus Group Thirty Two Trust – I (Pegasus)**, having been assigned the debts of the below mentioned Borrower along with underlying securities interest by Abhyudaya Co-operative Bank Ltd. vide Assignment Agreement dated 30/03/2017 under the provisions of the SARFAESI Act, 2002, are being **sold under the provisions of SARFAESI Act and Rules thereunder on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis** along with all its known and unknown dues on 23/04/2025.

The Authorized Officer of Pegasus has taken physical possession of the below described secured assets being immovable property on 07/12/2017 under the provisions of the SARFAESI Act and Rules thereunder.

THE DETAILS OF AUCTION ARE AS FOLLOWS:-

Name of the Borrower(s), Co-Borrower(s) and Guarantor(s)/Mortgagor(s):	1) M/s. Om Developers through Proprietor Mr. Babasaheb Kisan Sanap (Borrower) 2) Mr. Tanaji Balkrishna Kelange (Guarantor) 3) Mr. Ankush Kisan Sanap (Guarantor) 4) M/s Sai Geeta Enterprises through Proprietor Mr. Ankush Kisan Sanap (Guarantor) 5) Mrs. Suvarna Sankar Bhandare (Guarantor/Mortgagor)
Outstanding Dues for which the secured assets are being sold:	Rs.10,42,35,048.78/- (Rupees Ten Crore Forty Two Lakh Thirty Five Thousand Forty Eight and Seventy Eight Paise Only) as on 29/01/2025 plus further interest at contractual rate, costs, charges and expenses thereon w.e.f. 30/02/2025 till the date of payment and realization. Rs.3,51,91,984/- (Rupees Three Crores Fifty One Lakh Ninety One Thousand Nine Hundred Eighty Four Only) as on 30/06/2016 as per notice under section 13(2) of SARFAESI Act.
Details of Secured Asset being Immovable Property which is being sold	Property Owned and Mortgaged by - Mrs. Suvarna Shankar Bhandare All that piece and parcel of Plot survey no. 142, Hissa No. 11 adm. 0H 30 R and Hissa No. 19 adm. 0 H 27 R situated at Village – Shirdhon, Taluka Panvel, District – Raigad alongwith present structure / factory shed constructed (Area 5700 Sq Mtrs.).
CERSAI ID:	Security ID – 400010064415 Asset ID – 200010045538
Reserve Price below which the Secured Asset will not be sold (in Rs.):	Rs.3,07,03,500/- (Rupees Three Crores Seven Lakh Three Thousand Five Hundred Only)
Earnest Money Deposit (EMD):	Rs.30,70,350/- (Rupees Thirty Lakh Seventy Thousand Three Fifty Only)
Claims, if any, which have been put forward against the property and any other dues known to Secured creditor and value	Not Known
Inspection of Properties:	11/04/2025 between 03:30 pm to 05:30 pm
Contact Person and Phone No:	Ms. Shilpa Dalvi – 9920563583 Mr. Gautam Bhalerao - 8999569572
Last date for submission of Bid:	22/04/2025 till 4.00 PM
Time and Venue of Bid Opening:	E-Auction/Bidding through website (https://sarfaesi.auction-tiger.net) on 23/04/2025 from 12.00 pm to 01.00 pm

This publication is also a fifteen (15) days' notice to the aforementioned Borrowers/Co-Borrowers/Guarantors under Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. For the detailed terms and conditions of the sale, please refer to Secured Creditor's website i.e. <http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html> or website <https://sarfaesi.auctiontiger.net> or contact service provider E Procurement Technologies Ltd. Auction Tiger Bidder Support Nos: Mo.: +91 9265562821 & 9374519754, Email: ramprasad@auctiontiger.net, Mr. Ramprasad Mobile No. +91 8000023297, email: support@auctiontiger.net before submitting any bid.

AUTHORISED OFFICERPlace: Panvel
Date: 01/04/2025Pegasus Assets Reconstruction Private Limited
(Trustee of Pegasus Group Thirty Two Trust- I)


NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, AHMEDABAD (AHMEDABAD BENCH)
1st & 2nd Floor, Corporate Bhawan, Opposite Zyodus Hospital, Thaltej - Sarkhej - Gandhinagar Highway, Ahmedabad, Gujarat 380059

PUBLIC ANNOUNCEMENT
[Under Rule 9(1) of the Insolvency and Bankruptcy (Application to Adjudicating Authority for Bankruptcy Process for Personal Guarantors to Corporate Debtors) Rules, 2019]
FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF MR. HARDIK VALIA (PERSONAL GUARANTOR OF API INDUSTRIES PRIVATE LIMITED)


RELEVANT PARTICULARS	
1 Name of Personal Guarantor	Mr. Hardik Bharat Valia
2 Name of the corporate debtor in which guarantee given	M/s API Industries Pvt Ltd
3 Address of personal Guarantor	R/o 701/H, Juhu Abhishek, Juhu Versova Link Road, Andheri (W) Mumbai-400104.
4 Details of the order of commencement of insolvency in respect of Personal Guarantor	26.03.2025 (Order Admitted) 28.03.2025 (Order Received)
5 Name and registration number of the insolvency professional acting as resolution professional	Resolution Professional for Mr. Hardik Valia Personal Guarantor IRP Anjali Nirav Choksi IBBI Registration No. IBBI/PA-001/IP-P00820/2017-18/11382
6 Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board	2nd Floor, H. N. House, Opp. Muktaivan Colour Lab, Stadium Circle, Nr. Income Tax Under Bridge, Navrangpura, Ahmedabad, Gujarat-380009 Email: pg.hardikvalia@gmail.com
7 Address and e-mail to be used for correspondence with the resolution professional	2nd Floor, H. N. House, Opp. Muktaivan Colour Lab, Stadium Circle, Nr. Income Tax Under Bridge, Navrangpura, Ahmedabad, Gujarat-380009 Email: pg.hardikvalia@gmail.com
8 Last date for submission of claims	22.04.2025

Notice is hereby given by RP as directed by the National Company Law Tribunal, Ahmedabad to publish the same on its behalf. National Company Law Tribunal, Ahmedabad under section 60 of IBC 2016 ordered the commencement of bankruptcy process against Mr. Hardik Valia (resident of as mentioned at entry No. 3) on 28.03.2025 (Order received) & on 26th March 2025 (Order Admitted) while disposing off the CP(B)/339 of 2022.

The creditors of Mr. Hardik Valia are hereby called upon to submit their claims with proof on form B as provided in the insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Personal Guarantors to Corporate Debtor) Regulations, 2019 (Available on IBBI website at <https://ibbi.gov.in/home/downloads>) on or before 22.04.2025 [Within 21 days from the date of this publication] to the resolution professional at the address mentioned against entry No. 7.

- The creditors may submit their claims through electronic means or by hand or registered post or speed post or courier.
- In addition to the claim referred to in sub-section (1), the creditor shall provide to the resolution professional, personal information and such particulars as mentioned in Form B (Available on IBBI website at <https://ibbi.gov.in/home/downloads>) Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.


ANJALI NIRAV CHOKSI
IRP Anjali Nirav Choksi
Date : 02.04.2025 IBBI Registration No. IBBI/PA-001 / IP-P00820/2017-18/11382
Place : Ahmedabad
AFA Validity Date : 31.12.2025


MAHAVITARAN
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.

TENDER NOTICE
Tenders are invited for Supply of 11/0.433 KV & 22/0.433 KV, 200 KVA Three Phase Distribution Transformers through e-tendering process with Estimated Cost of Rs. 9,598 Lakhs against MSDECL advertised Tender on website vide No. MMD/T-HTM1-02/0325 due for submission on dtd. 17/04/2025.
For details please visit website: <https://etender.mahadiscom.in/>
eatApp/
HO PR - 109/25 **Chief Engineer (MMD)**


Saraswat
Saraswat Co-operative Bank Ltd.

SARASWAT CO-OPERATIVE BANK LIMITED
74/C, Samadhan Building, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai-400028
Tel. No. 8828805609 / 8657043713 / 14 / 15

POSSESSION NOTICE
[Under Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]
Whereas the undersigned being Authorised Officer of Saraswat Co-op. Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of power conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notice dated 14.10.2024 calling upon the Borrower/Mortgagor: Mrs. Patkar Swapnaja Shrikant & Guarantor: Mr. Harvande Vinayak Chandrakant to repay the amount mentioned in the notice being Rs. 14,58,365/- (Rupees Fourteen Lakh Fifty Eight Thousand Three Hundred Sixty Five Only) as on 13/10/2024 plus interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/Mortgagor/Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Mortgagor/Guarantor and the public in general that the undersigned has taken **Symbolic possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this **29th March 2025**.

The Borrower/Mortgagor/Guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Saraswat Co-op. Bank Ltd., for total outstanding amount of being Rs. 14,58,365/- (Rupees Fourteen Lakh Fifty Eight Thousand Three Hundred Sixty Five Only) as on 13/10/2024 plus interest thereon.

The Borrower/Mortgagor/Guarantor attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property
Equitable Mortgage of Flat No. B-102, 1st Floor (As per Nagarparishad Plan Flat No. 7 Ground Floor), [Admeasuring Carpet Area: 40.00 Square Mtrs], in Building known as **Shree Samantha Residency** situated at Survey No. 485 and 487 Hissa No. 15, 15A, 16A, 16B, 16C and Hissa No 9/2 Revtala Taluka Malvan District Sindhudurg – 416 606. Owned by Mrs. Patkar Swapnaja Shrikant.

Date: 29.03.2025
Place: Malvan

Sd/-
AUTHORISED OFFICER
Saraswat Co-op. Bank Ltd


Navi Mumbai Municipal Corporation

City Engineer Department
ReTender Notice No. NMMC/CE/437/2024-25
Name of work :- Construction of ROB and Arm connecting TBR to Koparkhairane Ghansoli (Mahape Loop), Navi Mumbai
Estimated Cost (Rs.) :- 24,23,66,217/-
Tender booklets will be available on e-tendering computer system at <https://mahatenders.gov.in> on dt. 02 /04 /2025. The tender is to be submitted online at <https://mahatenders.gov.in> For any technical difficulties in the e-tendering process, please contact the help desk number given on this website.
The right to accept or reject any tender is reserved by the Hon'ble Commissioner of Navi Mumbai Municipal Corporation.
sign/-
City Engineer
NMMC PR Adv no.1064/25 Navi Mumbai Municipal Corporation

वसुली अधिकारी, यांचे कार्यालय
(म.स.का १९६० चे कलम १९६, २ म.स.लि. १९६१ चे नियम १०७ अन्वये,)
दि हिंदुस्थान को-ऑप बँक लि., करिता
मुख्य कार्यालय - होरायब्रान्च, १ ला व २ रा मजला, जव शहाद को-ऑप होस्टिंग सोसायटी लि., व्ही. एन. पुरव माई, जे.टी.आय. समोर, बुनामटी, मुंबई - ४०० ०२९
फोन नं. ०२२ २५०९३८०० / ८०८०५००७०

जाहिर लिलाव नोटीस
सालीलप्रमाणे मिळकत बँकेच्या कर्जादाराच्या यकील कर्जापोटी जप्त कोटी असून सदर मिळकत / मालमत्ता जाहीर लिलाव पद्धतीने "जली आहे क्वा रिफाईल" या तत्वावर विक्री करण्यात येत आहे.

व्यक्ती/व्यक्ती यांचे नाव व पत्ता	प्रॉटीडी (मिळकत) का पत्ता व इतर माहिती	अपस्टेट प्राईम/फिडेस प्राईम रक्कम
१) म. जयपाल कर्कराज, जय भुमंडळ, ४ थरी, (Sub Plot No. ४ थरी) सिमेंट करिडोर, (गोपा. शीमती मंदीरा प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि., जसविरोध) जिंदिरासिंग सीएमसीसीएस कॉम्प्लेक्स, डेवेलपर्स प्लॉट, बावली (अंश. की. क्र. ४०	५) भुमंडळ, ४ थरी, (Sub Plot No. ४ थरी) सिमेंट करिडोर, (गोपा. शीमती मंदीरा प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि., जसविरोध) जिंदिरासिंग सीएमसीसीएस कॉम्प्लेक्स, डेवेलपर्स प्लॉट, बावली (अंश. की. क्र. ४०	२,२९,२८,२९०/- (अंश. र. दोन कोटी एकशेपाचवीस लाख एकशेपाचवीस हजार दोनशे दहा फक्त)

१. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये बँकेने यावित्त कर्ज वसुलीसाठी मा. अप्रिमेक सहकारी संस्था म.शा. (परसेस) मुंबई यांच्याकडून दि.०९.०८.२०१८ रोजी दाखले मिळाले आहेत. यावित्त कर्ज वसुलीकरिता अंश. क्र. १०१/१९६४/२०१९, वसुली पात्र रक्कम रु. ६,७४,७५,०२२. ०० = रु. ६,७४,७५,०२२.००

२. मा. जिल्हाधिकारीसा, अलिबाग, तसेच मा. तहसिलदारसा, पंचवेल यांचे आदेशान्वये मा. मंडळधिकारी यांनी दि. २४.०९.२०२१ रोजी यावर मानलेल्या प्रत्यक्ष ताबा वसुली अधिकारी यांकडे देण्यात आलेला आहे.

३. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

४. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

५. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

६. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

७. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

८. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

९. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

१०. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

११. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

१२. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

१३. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

१४. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

१५. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

१६. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

१७. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

१८. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

१९. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

२०. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

२१. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

२२. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

२३. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

२४. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

२५. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

२६. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

२७. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

२८. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

२९. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

३०. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

३१. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

३२. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

३३. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

३४. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

३५. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

३६. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

३७. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

३८. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

३९. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

४०. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

४१. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

४२. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

४३. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

४४. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

४५. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

४६. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

४७. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

४८. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

४९. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

५०. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

५१. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

५२. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

५३. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

५४. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

५५. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

५६. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

५७. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

५८. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

५९. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

६०. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

६१. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

६२. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

६३. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

६४. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

६५. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

६६. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

६७. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

६८. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

६९. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

७०. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

७१. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

७२. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

७३. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

७४. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

७५. म.स.सं. कायदा १९६० चे कलम १९६, आणि म.स.सं. अधिनियम १९६१ चे नियम १०७ अन्वये अधिकार प्राप्त वसुली अधिकारी यांच्या आज्ञेनुसार जप्त केलेल्या रक्कम वसुली करून घ्यावी.

७६. म.स.सं.



पेगासस ऑसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड

५५-५६, ५वा मजला, फ्री प्रेस हाऊस, नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१. फोन क्र. : ०२२-६१८८४७००.

ईमेल: sys@pegasus-arc.com युआरएल: www.pegasus-arc.com

ई-लिलाव द्वारे विक्री करिता जाहीर सूचना

सिक्क्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ ला सहवाचत सिक्क्युरिटीयझेशन
अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्क्युरिटी इंटरेस्ट अँक्ट,
२००२ अंतर्गत स्थावर मिळकतीची विक्री.

सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार, सह-कर्जदार आणि गहाणदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खाली नमूद स्थावर मिळकत ही सरफेसी अँक्ट, २००२ च्या तरतुदीअन्वये दिनांक ३०/०६/२०१७ रोजीच्या अभिहस्तांकन कराराद्वारे अभुदया को-ऑपरेटिव्ह बँक लि. द्वारे त्यातील तारण हितसंबंधासह खालील नमूद कर्जदाराची थकबाकी अभिहस्तांकित केलेल्या अशा पेगासस ग्रुप थर्टी टु ट्रस्ट-१ (पेगासस) चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कृती करणाऱ्या पेगासस असेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड अशा तारण धनकोकडे गहाण/प्रभारित आहेत, ज्या २३/०४/२०२५ रोजी सर्व ज्ञात आणि अज्ञात दायित्वांसह “जे आहे जेथे आहे”, “जे आहे जसे आहे” आणि “जे काही आहे तेथे आहे” तत्त्वाने सरफेसी अँक्ट आणि त्यामधील नमूद नियमच्या तरतुदी अन्वये विकण्यात येणार आहे. पेगाससच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील उल्लेखित तारण मत्ता असलेल्या स्थावर मिळकतीचा सरफेसी अँक्ट आणि त्यामधील नमूद नियमच्या तरतुदीअन्वये ०७/१२/२०१७ रोजी प्रत्यक्ष कब्जा घेतला.

लिलावाचा तपशील खालीलप्रमाणे:

कर्जदार, हमीदाराचे नाव	१) मे. ओम डेव्हलपर्स, प्रोप्रायटर श्री. बाबासाहेब किसन सानप यांच्या द्वारे (कर्जदार) २) श्री. तानाजी बाळकृष्ण केलांगे (हमीदार) ३) श्री. अंकुश किसन सानप (हमीदार) ४) मे. साई गीता एंटरप्रायझेस, प्रोप्रायटर श्री. अंकुश किसन सानप (हमीदार) यांच्या द्वारे. ५) श्रीम. सुवर्णा शंकर भंडारे (हमीदार/गहाणवटदार)
तारण मत्ता विक्री करण्याकरीता उर्वरित थकीत:	२९/०१/२०२५ रोजीस रु. १०,४२,३५,०४८.७८/- (रुपये दहा कोटी बेचाळीस लाख पस्तीस हजार अठ्ठाव्हास आणि पैसे अठ्ठाव्हास मात्र) अधिक सांपार्श्विक दराने व्याज आणि प्रदान आणि वसुलीच्या तारखेपर्यंत ३०/०१/२०२५ पासून त्यावरील परिव्यय, प्रभार आणि खर्च सरफेसी अँक्टच्या कलम १३(२) नुसार ३०/०६/२०१६ रोजीस रु. ३,५१,९१,९८४/- (रुपये तीन करोड एकावन्न लाख एकव्याणव हजार नऊशे चौऱ्याऐंशी मात्र)
स्थावर मिळकतीचे वर्णन	मिळकत मालकीचे आणि गहाण द्वारे: सौ. सुवर्णा शंकर भंडारे. गाव-शिरडोण, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे स्थित प्लॉट सव्हे क्र. १४२, हिस्सा क्र. ११, मोज. ०एच ३० आर आणि हिस्सा क्र. १९, मोज. ० एच २७ आर चे सर्व ते भाग आणि विभाग च्यासह त्यावरील बांधकामित किंवा बांधकाम अंतर्गत विद्यमान रचना/फॅक्टरी.
सीईआरएसएआय आयडी	सिक्क्युरिटी इंटरेस्ट आयडी- ४०००१००६४४१५ असेट आयडी: २०००१००४५५३८
राखीव किंमत	रु. ३,०७,०३,५००/- (रुपये तीन कोटी सात लाख तीन हजार पाचशे)
इसारा अनामत रक्कम (राखीव किंमतीच्या १०%)	रु. ३०,७०,३५०/- (रुपये तीस लाख सत्तर हजार तीनशे पन्नास मात्र)
मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि तारणी धनकोंना ज्ञात असलेली अन्य कोणतीही थकबाकी व मूल्य	ज्ञात नाही
मिळकतीचे निरीक्षण	११/०४/२०२५ रोजी दु. ३.३० ते दु. ५.३०
संपर्क व्यक्ती आणि दू. क्र.	श्रीमती शिल्पा दळवी- ९९२०५६३५८३ श्री. गौतम भालेराव- ८९९९५६९५७२
बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख	२२/०४/२०२५ रोजी दु. ४.०० पर्यंत
बोली उघडण्याचे ठिकाण आणि वेळ	ई-लिलाव/बोली वेबसाईट (https://sarfaesi.auctiontiger.net) मार्फत २३/०४/२०२५ रोजी दु. १२.०० ते दु. ०१.०० पर्यंत

सदर प्रकाशन हे सिक्क्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना पंधरा (१५) दिवसांची सूचना सुध्दा आहे. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच <http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html> किंवा वेबसाईट <https://sarfaesi.auctiontiger.net> चा संदर्भ घ्यावा किंवा कोणतेही बोली सादर करण्यापूर्वी सेवा पुरवठादार ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लि., ऑक्शन टायगर, बोलीदारांसाठी सहाय्य क्र. मो: +९१ ९२६५५६२८२१ आणि ९३७४५१९७५४, ईमेल: vijay.shetty@auctiontiger.net, ramprasad@auctiontiger.net, श्री. रामप्रसाद मोबाईल क्र. +९१ ८००००२३२९७, ईमेल : support@auctiontiger.net येथे संपर्क साधावा.

ठिकाण: पनवेल
दिनांक: ०२/०४/२०२५

प्राधिकृत अधिकारी
पेगासस असेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड
(ट्रस्टी ऑफ पिगसस ग्रुप थर्टी टु ट्रस्ट १)

Account: M/s. Om Developers
Trust: Pegasus Group Thirty Two I

PROPERTY DESCRIPTION

All that piece and parcel of Plot survey no. 142, Hissa No. 11 adm. 0H 30 R and Hissa No. 19 adm. 0 H 27 R situated at Village – Shirdhon, Taluka Panvel, District – Raigad alongwith present structure / factory shed constructed (Area 5700 Sq Mtrs.).

Terms & Conditions

1. The E-auction sale will be online E-auction/Bidding through website (<https://sarfaesi.auctiontiger.net>) on **23/04/2025** for the mortgaged property/ies mentioned in the e-auction sale notice (“Schedule Property/ies”) from **12.00 pm to 01.00 pm**. In case the bid is placed in last 5 minutes of the closing time of E-Auction, the closing time will automatically get extended for 5 minutes (unlimited extensions of 5 minutes each till midnight of auction date).
2. Sale of Schedule Property will be on “AS IS WHERE IS BASIS” and “AS IS WHAT IS BASIS” and “WHATEVER THERE IS” without recourse basis with all known and unknown liabilities. All liabilities, encumbrances, dues of authorities and departments, statutory or otherwise and other dues (by whatever name called in whichever form, mode, manner) in respect of the Schedule Property and if payable in law and/or attachable to the Schedule Property/ies/ Sale shall be sole responsibility of the prospective bidder.
3. The Schedule Property/ies are being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Pegasus. The Authorized Officer / Pegasus shall not be responsible in any way for any third-party claims / rights / dues / encumbrances of whatsoever manner on the Schedule Property/ies of / by any authority known or unknown.
4. Further, the prospective bidder shall bear all statutory dues payable to government, taxes, and rates and outgoing, both existing and future, relating to the Schedule Property. Following are the known claims/dues which have been put forward against the property/ies by the Secured Creditor : Not Known.
5. Pegasus is not responsible for any claims / charges / encumbrances of whatsoever manner on the Schedule Property/ies, of / by any authority known or unknown.
6. **Due Diligence:** The prospective bidder should conduct independent due diligence on all aspects relating to the Schedule Property to its satisfaction. It shall be the responsibility of the prospective bidder to physically inspect the Schedule Property and satisfy itself about the present status of the Schedule Property before submitting the bid. The purchaser shall not be entitled to make any claim against the Authorized Officer / Pegasus in this regard on a later date.
7. The successful bidder shall be deemed to purchase the Schedule Property with full knowledge of the encumbrances on / issues related to the Schedule Property.
8. The prospective bidder has to deposit 10% of Reserve Price (“Earnest Money Deposit” / “EMD”) along with offer/bid which will be adjusted against 25% of the deposit to be made as per clause mentioned below.

9. The successful bidder shall have to pay 25% of the purchase price (including Earnest Money already paid), immediately on the same day or not later than the next working day, as the case may be, through the mode of payment mentioned in Clause (19). The balance amount of the purchase price shall have to be deposited within 15 days of acceptance/confirmation of sale conveyed to them or such extended period as may be agreed upon in writing by the Authorised officer. (Pegasus at its discretion may extend the 15 days' time and in any case it will not exceed three months.)
10. Failure to remit the amount as required under clause (09) above, will cause forfeiture of amount already paid including 10% of the amount paid along with application, and the schedule property/ies shall be resold, and the defaulting purchaser shall forfeit to Pegasus all claim to the Schedule Property/ies or to any part of the sum for which it may be subsequently sold.
11. Bids received without EMD and/or below mentioned reserve price and/or without Bid form duly filled and/or necessary documents and/or incomplete in any manner and/or conditional bids is liable to be rejected at the outset and declared as invalid.
12. In case of non-acceptance of the offer of prospective bidder by Pegasus, the amount of EMD paid along with the application will be refunded without any interest within 7 (seven) working days.
13. The particulars specified in the description of the Schedule Property/ies have been stated to the best of information of Pegasus, and Pegasus will not be responsible for any error, mis-statement or omission.
14. Bids shall be submitted through Offline/Application to our corporate Office address: Pegasus Assets Reconstruction Pvt. Ltd. at 55-56, 5th floor, Free Press House, Nariman Point, Mumbai-400021. Bids should be submitted on or before **22/04/2025 till 4.00 PM** Email address: shilpa@pegasus-arc.com to the above, the copy of Pan card, Aadhar card, Address proof, and in case of the company, copy of board resolution passed by board of directors of company needs to be submitted by the prospective bidder. The prospective bidders shall submit the KYC documents along with the Application and shall sign on each page of the auction notice binder and terms & conditions.
15. The sale is subject to confirmation from Pegasus. If the borrowers/guarantors/mortgagors pay the amount due to the Pegasus in full before the date of e-auction, no auction/sale will be conducted.
16. **The reserve price of the auction property is as follows: - Rs.3,07,03,500/- (Rupees Three Crores Seven Lakh Three Thousand Five Hundred Only).**
17. **The Earnest Money Deposit of the auction property is as follows: - Rs.30,70,350/- (Rupees Thirty Lakh Seventy Thousand Three Fifty Only).**
18. Last date for submission of bid is 22/04/2025 till 4.00 PM and the Auction is scheduled on **23/04/2025 from 12.00 pm to 01.00 pm**. In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of E-Auction, the closing time will automatically get extended for 5 minutes (unlimited extensions of 5 minutes each till midnight of auction date).

Prospective Bidders shall deposit the aforesaid EMD/s on or before the date and time mentioned herein above by way of a Demand Draft / Pay Order/RTGS drawn in favor of Pegasus Group Thirty Two -I payable at Mumbai or EMD can also be paid by way of RTGS/ NEFT / Fund Transfer to the credit of State Bank of India – A/c no. 006021100006019 Fort Branch Mumbai-400001, IFSC Code: ABHY0065006.

19. The bid price to be submitted should not be below the reserve price and bidders shall improve their further offers/bids in multiples of **Rs. 5,00,000/- (Rupees Five Lakh Only)**.
20. **Deposition of EMD confirms the participation in the E-auction and will be non-refundable in the event of withdrawal/denial to participate in the E-auction.**
21. Pegasus reserves the right to reject any offer of purchase without assigning any reason.
22. The Authorized Officer reserves the absolute right to accept or reject the bid including the highest bid or adjourn/postpone / cancel the sale process at any time without further notice and without assigning any reasons thereof. The decision of the Authorized Officer/ Secured Creditor shall be final and binding. The prospective bidder participating in the auction sale shall have no right to claim damages, compensation or cost for such postponement or adjournment or cancellation.
23. The successful bidder has to bear all stamp duty, registration fee, and other expenses, taxes, duties in respect of sale of the Schedule Property/ies.
24. In the event of default in complying with any of the terms and conditions, the amount already paid shall stand forfeited.
25. The acceptance of a bid is subject to fulfillment of following forms, documents and authorizations.
 - Notarized copy on Rs. 500 stamp paper to be provided for Compliances of Sec. 29A- Declaration under Insolvency and Bankruptcy Code, 2016.
 - KYC compliance i.e. Proof of Identification and Current Address - PAN card, AADHAAR card, Valid e-mail ID, Landline and Mobile Phone number.
 - Authorization/ Board resolution to the Signatory (in case the bidder is a legal entity).
 - Duly filled, signed, and stamped Bid form and Terms & conditions (to be signed & stamped on each page).
 - Other necessary statutory and govt. compliances, if any.
 - Notarized copy of Annexure III – Declaration by Bidders on Rs. 500 Stamp Paper.
26. It should be noted that at any stage of the sale process, Pegasus may ask for any further documents from the prospective bidders to evaluate their eligibility. The Authorised Officer/ Pegasus, at his /its discretion may disqualify the prospective bidder for non-submission of the requested documents.
27. The prospective bidder needs to submit the source of funds/ proof of funds.

28. Sales shall be in accordance with the provisions of SARFAESI Act and rules thereunder.
29. The interested parties may contact the Authorized Officer for further details / clarifications and for submitting their application. For the detailed terms and condition of the sale please refer to the link provided on Pegasus's website i.e. "www.pegasus-arc.com" and you may contact Shilpa Dalvi – 9920563583.
30. This publication is also fifteen days' notice to the aforementioned borrowers/co-borrowers/guarantors/mortgagors under Rule 8 and/or 9 of The Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Special Instructions:

Bidding in the last minutes/seconds should be avoided by the bidders in their own interest. Neither Pegasus nor the Service provider will be responsible for any lapses / failure (Internet failure, Power failure, etc.) on the part of the vendor, in such cases. In order to ward off such contingent situations, bidders are requested to make all the necessary arrangements/alternatives such as back-up power supply and whatever else required so that they are able to circumvent such situation and are able to participate in the auction successfully.

Place: Thane
Date: 03/04/2025

AUTHORISED OFFICER
Pegasus Assets Reconstruction Private Limited
(Trustee of Pegasus Group Thirty Two -I)

DETAILS OF BIDDER – FILL All IN CAPITAL LETTER

Name(s) of Bidder (in Capital)

[illegible][illegible][illegible][illegible][illegible][illegible][illegible][illegible][illegible][illegible]

[illegible]

11

Date of Remittance

____/____/____

[illegible][illegible][illegible][illegible]

Provide the names of the companies where appointed as a Director

Whether connected to any political party: Yes

☐

No

☐

If Yes, please provide the name of the political party and the connection:

I/We declare that I/We have read and understood all the above terms and conditions of auction sale and the auction notice published in the daily newspaper which are also available in the website <https://.auctiontiger.net> and shall abide by them.

Name & Signature

ANNEXURE-III
DECLARATION BY BIDDER(S)

Date: ____/____/____

Borrower: M/s. Om Developers

Property Description:

Property Owned and Mortgaged by - Mrs. Suvarna Shankar Bhandare

All that piece and parcel of Plot survey no. 142, Hissa No. 11 adm. 0H 30 R and Hissa No. 19 adm. 0 H 27 R situated at Village – Shirdhon, Taluka Panvel, District – Raigad alongwith present structure / factory shed constructed (Area 5700 Sq Mtrs.).

To,

Authorized Officer

Bank Name: Pegasus Assets Reconstruction Pvt. Ltd.

1. I/We, the bidder/s do hereby state that, I/We have read the entire terms and conditions of the sale and have understood them fully. I/We, hereby unconditionally agree to abide with and to be bound by the said terms and conditions and agree to take part in the Online Auction.
2. I/We declare that the EMD and other deposit towards purchase-price were made by me/us as against my/our offer and that the particulars of remittance given by me/us in the bid form are true and correct.
3. I/We further declare that the information revealed by me/us in the bid document is true and correct to the best of my/our belief. I/We understand and agree that if any of the statement/information revealed by me/us is found to be incorrect and/or untrue, the offer/bid submitted by me/us is liable to be cancelled and in such case, the EMD paid by me/us is liable to be forfeited by the Authorized Officer and that the Authorized Officer will be at liberty to annul the offer made to me/us at any point of time.
4. I/We understand that in the event of me/us being declared as successful bidder by the Authorized Officer in his sole discretion, I/We are unconditionally bound to comply with the Terms and Conditions of Sale. I/We also agree that if my/our bid for purchase of the asset/s is accepted by the Authorized Officer and thereafter if I/We fail to comply or act upon the terms and conditions of the sale or am/are not able to complete the transaction within the time limit specified for any reason whatsoever and/or fail to fulfil any/all of the terms and conditions, the EMD and any other monies paid by me/us along with the bid and thereafter, is/are liable to be forfeited by the Authorized Officer.
5. I/We also agree that in the eventuality of forfeiture of the amount by Authorized Officer, the defaulting bidder shall neither have claim on the property nor on any part of the sum for which it may be subsequently sold.
6. I/We also understand that the EMD of all offerer/bidders shall be retained by the Authorised Officer and returned only after the successful conclusion of the sale of the Assets. I/we state that I/We have fully understood the terms and conditions of auction and agree to be bound by the same.
7. The decision taken by Authorized Officer in all respects shall be binding on me/us.

8. I also undertake to abide by the additional conditions if announced during the auction including the announcement of correcting and/or additions or deletions of times being offered for sale.

9. Source of Funds

- a. I/we hereby declare that the funds remitted by us for the bid in the e-auction held on **23/04/2025** in the matter of Om Developers are from genuine personal/business sources.
- b. I/we hereby declare that the funds that will be remitted in future for making payment of bid amount, in event of being declared as highest/ successful bidder, shall be from genuine personal/ business sources.
- c. I/we hereby further declare that the said funds do not / shall not originate from any unlawful source and are / shall be in no way connected to terrorist financing, money laundering or any other criminal activity or activity of suspicious nature.
- d. I/we hereby agree to indemnify **Pegasus Assets Reconstruction Pvt. Ltd.** with respect to any loss or damage (including third party claims or litigation costs) that **Pegasus Assets Reconstruction Pvt. Ltd. or its Directors/officers** may suffer or incur by reason of this declaration or any part thereof being false, incorrect or misleading.

Signature: _____

Name: _____

Address: _____

E-Mail ID: _____

Affidavit cum Declaration

Property for which bid submitted ("Property"): All that piece and parcel of Plot survey no. 142, Hissa No. 11 adm. 0H 30 R and Hissa No. 19 adm. 0 H 27 R situated at Village – Shirdhon, Taluka Panvel, District – Raigad alongwith present structure / factory shed constructed (Area 5700 Sq Mtrs.).

Mortgagor of the Property ("Mortgagor"): Mr. Anil Krishna Naik (Director)

Name of the borrower / co-borrower / guarantor / mortgagor ("Borrowers"):

- A) M/s. Om Developers through Proprietor Mr. Babasaheb Kisan Sanap (Borrower)
- B) Mr. Tanaji Balkrishna Kelange (Guarantor)
- C) Mr. Ankush Kisan Sanap (Guarantor)
- D) M/s Sai Geeta Enterprises through Proprietor Mr. Ankush Kisan Sanap (Guarantor)
- E) Mrs. Suvarna Sankar Bhandare (Guarantor/Mortgagor)

I/We, _____, R/o _____, have submitted bid for the Property being sold by way of public e-auction by Pegasus Assets Reconstruction Private Limited acting in its capacity as trustee of **Pegasus Group Thirty Two Trust I** ("Pegasus").

I/We, _____, R/o _____ do hereby solemnly swear and affirm:

1. I/We understand that the following persons are ineligible to participate in the auction of the Property (Ref. Section 29A of IBC):
 - (1) if such person, or any other person acting jointly or in concert with such person –
 - (a) is an undischarged insolvent;
 - (b) is a wilful defaulter in accordance with the guidelines of the Reserve Bank of India issued under the Banking Regulation Act, 1949 (10 of 1949);
 - (c) at the time of submission of the bid for the Property, has an account, or an account of any of the Mortgagor under the management or control of such person or of whom such person is a promoter, classified as non-performing asset in accordance with the guidelines of the Reserve Bank of India issued under the Banking Regulation Act, 1949(10 of 1949) or the guidelines of a financial sector regulator issued under any other law for the time being in force, and at least a period of one year has lapsed from the date of such classification till the date of submission of bid:

Provided that the person shall be eligible to submit the bid if such person makes payment of all overdue amounts with interest thereon and charges relating to non-performing asset accounts before submission of the bid:

Provided further that nothing in this clause shall apply to a bidder where such bidder is a financial entity and is not a related party to the Mortgagor.

Explanation I - For the purposes of this proviso, the expression "related party" shall not include a financial entity, regulated by a financial sector regulator, if it is a financial creditor of the Mortgagor and is a related party of the Mortgagor solely on account of conversion or substitution of debt into equity shares or instruments convertible into equity shares or completion of such transactions as may be prescribed, prior to the submission of bid.

Explanation II.— For the purposes of this clause, where a bidder has an account, or an account of any Mortgagor under the management or control of such person or of whom such person is a promoter, classified as non-performing asset and such account was acquired pursuant to a prior resolution plan approved under Insolvency & Bankruptcy Code, then, the provisions of this clause shall not apply to such resolution applicant for a period of three years from the date of approval of such resolution plan by the Adjudicating Authority under IBC;

- (d) has been convicted for any offence punishable with imprisonment –
 - (i) for two years or more under any Act specified under the Twelfth Schedule of IBC; or
 - (ii) for seven years or more under any law for the time being in force:Provided that this clause shall not apply to a person after the expiry of a period of two years from the date of his release from imprisonment:

Provided further that this clause shall not apply in relation to a connected person referred to in clause (iii) of *Explanation I*.

- (e) is disqualified to act as a director under the Companies Act, 2013 (18 of 2013):
Provided that this clause shall not apply in relation to a connected person referred to in clause (iii) of *Explanation I*;
- (f) is prohibited by the Securities and Exchange Board of India from trading in securities or accessing the securities markets;
- (g) has been a promoter or in the management or control of any Mortgagor in which a preferential transaction, undervalued transaction, extortionate credit transaction or fraudulent transaction has taken place and in respect of which an order has been made by the Adjudicating Authority under IBC:

Provided that this clause shall not apply if a preferential transaction, undervalued transaction, extortionate credit transaction or fraudulent transaction has taken place prior to the acquisition of Mortgagor by the bidder as a resolution applicant pursuant to a resolution plan approved under IBC or pursuant to a scheme or plan approved by a financial sector regulator or a court, and such bidder has not otherwise contributed to the preferential transaction, undervalued transaction, extortionate credit transaction or fraudulent transaction;
- (h) has executed a guarantee in favour of a creditor in respect of a Mortgagor against which an application for insolvency resolution made by such creditor has been admitted under IBC and such guarantee has been invoked by the creditor and remains unpaid in full or part;

- (i) is] subject to any disability, corresponding to clauses (a) to (h), under any law in a jurisdiction outside India; or
- (j) has a connected person not eligible under clauses (a) to (i).

*Explanation*⁵[I]. — For the purposes of this clause, the expression "connected person" means—

- (i) *any person who is the promoter or in the management or control of the Mortgagor*; or
- (ii) any person who shall be the promoter or in management or control of the business of the Mortgagor during the implementation of the resolution plan / submission of bid; or
- (iii) the holding company, subsidiary company, associate company or related party of a person referred to in clauses (i) and (ii):

Provided that nothing in clause (iii) of *Explanation I* shall apply to a bidder where such bidder is a financial entity and is not a related party of any of the Mortgagor:

Provided further that the expression "related party" shall not include a financial entity, regulated by a financial sector regulator, if it is a financial creditor of the Mortgagor and is a related party of the Mortgagor solely on account of conversion or substitution of debt into equity shares or instruments convertible into equity shares or completion of such transactions as may be prescribed, prior to the submission of bid;

Explanation II— For the purposes of this section, "financial entity" shall mean the following entities which meet such criteria or conditions as the Central Government may, in consultation with the financial sector regulator, notify in this behalf, namely:

- (a) a scheduled bank;
- (b) any entity regulated by a foreign central bank or a securities market regulator or other financial sector regulator of a jurisdiction outside India which jurisdiction is compliant with the Financial Action Task Force Standards and is a signatory to the International Organisation of Securities Commissions Multilateral Memorandum of Understanding;
- (c) any investment vehicle, registered foreign institutional investor, registered foreign portfolio investor or a foreign venture capital investor, where the terms shall have the meaning assigned to the min regulation 2 of the Foreign Exchange Management (Transfer or Issue of Security by a Person Resident Outside India) Regulations, 2017 made under the Foreign Exchange Management Act, 1999 (42 of 1999);

(d) an asset reconstruction company register with the Reserve Bank of India under section 3 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002);

(e) an Alternate Investment Fund registered with Securities and Exchange Board of India;

(f) such categories of persons as may be notified by the Central Government.

2. I/We _____ are not disqualified from submitting bid for the above mentioned property being sold by way of public e-auction by Pegasus Assets Reconstruction Private Limited acting in its capacity as trustee of **Pegasus Group Thirty Two Trust I (Pegasus)**.
3. That no insolvency under the IBC is contemplated or pending against me/us before any of the NCLT/NCLAT or any other court.

Deponent

Verification

The above deponent solemnly affirms contents of para no. 1-3 of this affidavit to be true and correct.

Deponent

DECLARATION OF BENEFICIAL OWNERSHIP FOR COMPANIES

(Applicable to Pvt Ltd. Company/Public Ltd. Company/Foreign Ltd. Company/OBC)

1. Name of Company: _____

2. Registered Number: _____

3. Registered Address: _____

The Company as stated above hereby confirms and declares that on the below date:

(Please tick the correct box)

The following **natural person(s)** (listed in Table below) exercise control or ultimately have a controlling ownership interest in the Company i.e., having ownership/entitlement of **more than 10%** of shares/capital/profits or controlling through voting rights, agreement, arrangement, etc.

Or

There are **no natural person(s)** who exercise control or ultimately have a controlling ownership interest in the Company as stated above, therefore details of natural person(s) holding the position of directors/senior management in the Company are given in the Table.

(*If you have ticked any of the above, please complete Table below before signing the declaration)

Sr No.	Full Name of Beneficial owner/controlling natural person(s)	Date of Birth	Nationality	Address	Type of KYC Documents		Controlling ownership Interest (%)
					Identity	Address	

--	--	--	--	--	--	--	--

The Company is listed on _____ (Name of the Stock Exchange) or is a majority owned subsidiary of _____ (Name of the listed Company) listed on _____ (Name of the Stock Exchange).

The Company undertakes that the facts stated above are true and correct.

The Company undertakes and agrees that it will notify **Pegasus** without delay or any changes to the controlling shareholders, person exercising control or having controlling ownership interest in the Company, as declared in **the table above**.

For and on behalf of [name of Company]

Signature of the Authorised Official: _____

(to be signed by the official authorised to sign the Board Resolution)

Full name of the authorised official: _____

Designation/Position: _____

Date: _____

To,

Pegasus Assets Reconstruction Private Limited

55-56, 5th Floor, Free Press House,

Nariman Point, Mumbai – 400 020

Sub: Consent for KYC Verification

Dear Sir,

I / we had bid for the property put on sale by you under SARFAESI Act. At the time of bidding / purchase, I / we had submitted my / our KYC documents.

I / We understand that as per the applicable laws you are required to do KYC Verification.

1. In view of the above, for entering into any transaction:

a) I voluntarily opt to share my KYC Identifier details with Pegasus Assets Reconstruction Private Limited (“Pegasus”) as part of the customer due diligence (“CDD”) procedure, and provide my explicit consent to Pegasus to download the necessary information from the Central KYC Records Registry; OR

b) I voluntarily opt for Aadhaar based KYC due diligence, or e-KYC or offline verification, and submit to Pegasus, my Aadhaar number, Virtual ID, e-Aadhaar, XML, Masked Aadhaar, Aadhaar details, demographic information, identity information, Aadhaar registered mobile number, face authentication details and/or biometric information; OR

c) I voluntarily opt to provide my consent and furnish my Officially Valid Document (“OVD”), more specifically, my passport, driving licence, proof of possession of Aadhaar number, the Voter's Identity Card issued by the Election Commission of India, job card issued by NREGA duly signed by an officer of the State Government and letter issued by the National Population Register containing details of name and address; and where the OVD furnished by me does not have the updated address, the documents or the equivalent e-documents shall be OVDs for a limited purpose: (i) utility bill not older than two months; or (ii) property or municipal tax receipt; or (iii) applicable pension or family pension payment orders issued by government or public sector undertaking (PSU); (iv) letter of allotment of accommodation issued by government, regulatory bodies, PSUs, scheduled commercial banks financial institutions and listed companies or leave and licence agreements with such employers allotting official accommodation.

2. I am informed by Pegasus and understand that:

- a) submission of Aadhaar is not mandatory, and there are alternative options for KYC due diligence and establishing identity including by way of physical KYC with OVD other than Aadhaar and all these options were given to me;
- b) where the Permanent Account Number (PAN) is obtained, Pegasus shall verify the PAN using the verification facility of the Income Tax Department;
- c) where details of Goods and Services Tax (GST) are available, Pegasus shall verify the GST number using the search/verification facility of the Central Board of Indirect Taxes;
- d) for e-KYC/authentication/online verification, Pegasus will share Aadhaar number with Central Identities Data Repository (CIDR) UIDAI, and CIDR/UIDAI will share with Pegasus, authentication data, Aadhaar data, demographic details, registered mobile number, identity information, which shall be used for the informed purposes mentioned in point no. 3 below.

3. I authorise and give my consent to Pegasus (and its service providers), for following informed purposes:

- a) periodically updating of the information submitted to ensure that documents, data or information collected under the CDD process is kept up-to-date and relevant by undertaking reviews of existing records at periodicity prescribed by the Reserve Bank of India (RBI);
- b) KYC and periodic KYC process as per the Prevention of Money Laundering Act, 2002, and rules there under and RBI guidelines, or for establishing my identity, carrying out my identification, online verification or e-KYC or yes/no authentication, demographic or other authentication/verification/identification as may be permitted as per applicable law, for all relationship of/through Pegasus, existing and future;
- c) collecting, sharing, storing, preserving information, maintaining records and using the information and authentication/verification/identification records: (i) for the informed purposes above; (ii) as well as for regulatory and legal reporting and filings; and/or (iii) where required under applicable law;
- d) producing records and logs of the consent, information or of authentication, identification, verification etc., for evidentiary purposes including before a court of law, any authority or in arbitration.

4. I / We understand that the Aadhaar number will not be stored/ shared except as per law and regulations. I / We will not hold Pegasus or its officials responsible in the event this document submitted by me / us is not found to be in order or in case of any incorrect information provided by me / us.

5. In case of offline KYC, I hereby confirm that I have downloaded the e-Aadhaar myself using the OTP received on my Aadhaar registered mobile number.

The above consent and purpose of collecting Information has been explained to me in my local language.

Name: _____

Signature: _____

Date: _____